



महाराष्ट्र शासन  
महसूल विभाग

Government of Maharashtra  
Revenue Department

माहितीचा अधिकार कायदा - २००५ कलम ४ (ब) अंतर्गत

उपविभागीय अधिकारी, उमरखेड  
यांचे कार्यालयाच्या  
माहितीचे स्वयं प्रकटीकरण

## Proactive Disclosure of The Office of The Sub-Divisional Officer, Umarkhed

Under Section 4 (B) of the Right to information Act 2005  
(माहितीचा अधिकार कायदा 2005 च्या कलम 4 ((ब)-(1) ते (17)) नुसार प्रकाशित माहिती.  
INFORMATION PUBLISHED IN PURSUANCE OF SECTION 4((B)-(1) TO (XVII) OF THE RIGHT TO  
INFORMATION ACT, 2005)

## Chapter - 1

### प्रजरज - 1

## INTRODUCTION

### *प्रस्तावना*

- 1.1 माहितीचा अधिकार कायदा 2005 च्या कलम 4 ((ब)-(1) ते (17)) मधील तरतूदीनुसार सर्व लोड प्राधिकारी यांना सर्व लोकांच्या माहितीकरीता ज्या बाबी प्रसिध्द करणे आवश्यक आहे त्या बाबी या माहिती पुस्तिकेद्वारे प्रसिध्द करण्यांत येत आहेत.
- 1.2 उपविभागीय अधिकारी उमरखेड यांचे कार्यालयात विविध कारणासाठी भेटी देण्याच्या जनतेच्या या कार्यालया संदर्भात माहिती देण्यासाठी ही माहिती पुस्तिका तयार करण्यांत आली आहे.

## Chapter-2

### (Manual. 1)

#### प्रज रज -2

#### (खंड-1)

#### शासकिय संस्थेच्या रचना, कार्य, कर्तव्ये आणि जबाबदारी बाबत माहिती :

**2.1** या कार्यालयाचे नाव उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी उमरखेड यांचे कार्यालय असे आहे. या कार्यालयाचा पत्ता महागांव रोड, तहसिल कार्यालय जवळ पिन कोड क्र. 445 206 असा आहे. महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या अंतर्गत हे कार्यालय येते. या कार्यालयाचे नजिकचे वरिष्ठ अधिकारी मा.जिल्हाधिकारी, यवतमाळ हे आहेत. उमरखेड, महागांव हे तालुक्याच्या संपूर्ण भौगोलिक क्षेत्र या कार्यालयाच्या अधिकार क्षेत्रात येते. शासनाचे उपविभागीय स्तरावर प्रतिनिधीत्व करणे आणि अधिपत्या खालील कार्यालये, अधिकारी, कर्मचारी यांचे पर्यवेक्षण आणि सनियंत्रण करणे हे या कार्यालयाचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

**2.2 "शासन आपल्या दारी"** हे या कार्यालयाचे ध्येयवाक्य आहे.

#### **2.3 संक्षिप्त इतिहास आणि स्थापने माजील पार्श्वभूमी :**

उपविभागीय अधिकारी, उमरखेड हे कार्यालय महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांतर्गत येते. शासकीय सोयीसाठी महाराष्ट्र राज्याचे सहा महसूली विभागात विभाजन करण्यात आले असून त्या पैकी अमरावती महसूली विभागाच्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये या कार्यालयाचा समावेश होतो. या कार्यालया अंतर्गत उमरखेड व महागांव या तालुक्याच्या भौगोलिक क्षेत्राचा समावेश होतो. हे कार्यालय जिल्हाधिकारी, यवतमाळ यांचे प्रत्यक्ष नियंत्रणात येते.

तहसिलदार, उमरखेड, महागांव यांचे कार्यालयाचे पर्यवेक्षण व संनियंत्रण जेजे हे या कार्यालयाचे मुख्य कार्य आहे. हे कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय आणि तहसिल कार्यालय यांचे मधील दुवा आहे. या कार्यालया मार्फत जमिन विषयक सर्व बाबी, कायदा आणि सुव्यवस्था, जमिन महसूलाची वसुली, अन्न व नागरी पुरवठा विषयक बाबी, जाती बाबत तसेच उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबतची प्रमाणपत्रे, राष्ट्रीयत्व व वया बाबतचे प्रमाणपत्र, भूसंपादन, जमिनीच्या वापरातील बदला बाबत परवानगी, गौण खनिज ईत्यादी बाबी हाताळल्या जातात. विविध कायदानुसार देण्यात आलेल्या शक्ती नुसार उपविभागीय स्तरावर ईतर सर्व शासकिय व निमशासकिय कार्यालयामधील समन्वयाचे काम या कार्यालयामार्फत करण्यात येते. राज्य व केंद्रीय निवडणुक आयोगा मार्फत घेण्यात येणाऱ्या सर्व निवडणुकांचे संनियंत्रण या कार्यालयामार्फत करण्यात येते.

**2.4 शासकिय संस्थेची प्रमुख कार्ये :** उमरखेड, महाजांव येथील तहसिलदार तथा तालुका दंडाधिकारी यांचे कार्यालयाचे तसेच ईतर सर्व कनिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांचे पर्यवेक्षण व संनियंत्रण, महसूल प्रजरणात अपिल प्राधिकारी म्हणुन काम पाहणे, जायदा व सुव्यवस्था राजजे हे या कार्यालयाचे प्रमुख कार्य आहे.

**2.5 शासकिय संस्थेची मुख्य कार्ये व कर्तव्ये :**

जमिनी संदर्भातील सर्व बाबी, जमिन महसूलाची आकारणी व वसूली, कायदा व सुव्यवस्था राजजे, भूसंपादन, विविध प्रकारची प्रमाणपत्रे, देणे (जातीबाबत, उन्नत व प्रगत गटात मोडत नसल्याबाबत, अधिवास ई.) कनिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांच्या महसूल प्रकरणातील निर्णयावर अपील प्राधिकारी म्हणुन काम पाहणे ही या कार्यालयाची प्रमुख कार्ये व कर्तव्ये आहेत.

**2.6 या शासकिय संस्थे मार्फत देण्यात येणाऱ्या सेवा बाबत माहिती.**

या कार्यालयात खालील बाबी साठी अर्ज स्विकारले जातात किंवा त्याबाबतच्या कार्यवाहीशी हे कार्यालय संबंधीत आहे.

**i) महसूली व ईतर बाबी :**

अ.क्र.	सेवा प्रजर	सजम प्राधिजारी	शेरा
1	प्रकल्पग्रस्त प्रमाजपत्र	जिल्हाधिकारी	अहवाल पाठविजे
2	लाभक्षेत्रातील जमीन विक्री बाबत परवानगी	जिल्हाधिकारी	अहवाल पाठविजे
3	परफॉर्मंस लायसेंस	उपविभागीय अधिकारी	-
4	प्रिमायसेंस लायसेंस	उपविभागीय अधिकारी	-
5	विस्फोटक परवाना	जिल्हाधिकारी	अहवाल पाठविजे
6	ऐपतीचा दाखला	उपविभागीय अधिकारी	8 लक्ष ते 40 लक्ष पर्यंत
7	जातीचा दाखला	उपविभागीय अधिकारी	-
8	प्रगत व उन्नत गटात मोडत नसल्याबाबत प्रमाजपत्र	उपविभागीय अधिकारी	-
9	राष्ट्रीयत्व प्रमाजपत्र	उपविभागीय अधिकारी	
10	शासकिय पट्ट्याचे नुतनीकरज	जिल्हाधिकारी/उपविभागीय अधिकारी	
11	जौण खनिज उत्खनन परवानगी	उपविभागीय अधिकारी /तहसिलदार	500 ते 1000 ब्रास पर्यंत
12	हॉटेल खानावळ परवाना	उपविभागीय अधिकारी	-
13	लॉर्जींग परवाना	उपविभागीय अधिकारी	-
14	शस्त्र परवा-ना	उपविभागीय अधिकारी	नुतनिकरज
15	जमिनीच्या वापरात बदलाला परवा-ना देजे	उपविभागीय अधिकारी	-
16	अकृषक परवानगी देजे	उपविभागीय अधिकारी	वर्ज-1/वर्ज-2 जमिनीबाबत

## महसुल विषयक व इतर कामे :

### 1) कार्यक्रम परवाना (लायसन्स) मिळणेकरीता करावयाचा अर्ज : (तमाशा, नाटक, ऑर्केस्ट्रा इत्यादीकरीता)

- 1) विहित नमुन्यात अर्ज तालुक्याचे क्षेत्राचा उपविभागीय अधिकारी/जिल्ह्याचे ठिकाणी जिल्हाधिकारी यांना सादर करावा. अर्जासोबत खालील दस्तऐवज जोडावे.
- 2) ज्याठिकाणी कार्यक्रम करावयाचा आहे, त्या जागेच्या मालकाचे ना हरकत प्रमाणपत्र
- 3) पोलीस विभागाचे नाहरकत प्रमाणपत्र
- 4) प्रस्तुत करावयाचे नाटक/ऑर्केस्ट्रा संबंधात रंगभूमी परिनिरीक्षण मंडळ, मुंबई यांचे प्रमाणपत्र.

### 2) फटाके परवाना नुतनिकरज उ रण्याकरीता करावयाचा अर्ज.

अर्जदाराने विहित नमुन्यात अर्ज

- 1) नगर परिषद/ग्रामपंचायतचे नाहरकत प्रमाणपत्र.
- 2) ज्या जागेवर फटाके विक्री करणार आहेत, त्या ठिकाणच्या जागेचा/इमारतीचा नकाशा व अभिलेख.
- 3) इमारत/खुली जागा स्वतःच्या मालकीची नसल्यास जमीन मालकाचे/घरमालकाचे संमतीपत्र.

### 3) हैसियत (सॉलव्हेंसी) प्रमाणपत्र मिळणे करीता अर्ज :

अर्जदाराने विहित नमुण्यांत 10/- रु. स्टॅम्प लावलेला अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

अर्जासोबत खालील दस्त ऐवज जोडावे.

- 1) ज्या मालमत्तेवर हैसियत प्रमाणपत्र पाहिजे, त्या मालमत्तेचा सातबारा, खासरा प्रत, तसेच मालमत्ता गहाण किंवा हस्तांतरण झाली नसल्याचे प्रमाणपत्र.
- 2) ज्या मालमत्तेचे हैसियत प्रमाणपत्र पाहिजे त्या मालमत्तेचा चालू बाजारभाव नूसार येणा-या किमतीबाबत तलाठी यांचा दाखला किंवा नगर परिषद वास्तुशास्त्रज्ञ यांचा मु-यांज-न दाजला किंवा -झुल सर्व्हेअरचा बाजार भावानुसार किमतीबाबतचा दाखला
- 3) 8 लाज स्पये चे वरील हैसियत प्रमाणपत्र मिळण्याकरीता उपविभागीय अधिकारी यांचेकडे अर्ज उ रावे.

### 4) जातीचे प्रमाणपत्र मिळण्यासाठी करावयाचा अर्ज व त्या सोबत जोडावयाचे दस्तऐवज.

विहित नमुन्यातील अर्ज उपविभागीय अधिकारी यांना सादर उ रावा.

विहित नमुन्यातील अर्जावर रु. 10/- चा कोर्ट फी स्टॅम्प लावावा.

- 1) अर्जदार त्या गावाचा कायम रहिवासी असल्याबाबत 10/- रु. चे स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र.

- 2) जातीचा उल्लेख असलेले शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र / कोतवाल बुक नोंदवहीची प्रत (मानीव दिनांकापूर्वीची)
- 3) अर्जदाराचे वडील किंवा जवळचे नातेवाईक शासकिय किंवा निमशासकिय नोकरीत असल्यास सेवा पुस्तकाचे पहिल्या पानाची सत्यप्रत.
- 4) इतर राज्यातून आलेला असल्यास त्या राज्याचे सक्षम अधिकाऱ्याकडून वडीलांना दिलेल्या जातीचे प्रमाणपत्राची मुळ प्रत.
- 5) अर्जदाराचे कायम रहिवाशी असल्याबाबतचे पुराव्याची कागदपत्रे.

**6) इतर मागासवर्गीय/भटक्या जमाती (क), (ड) यांना क्रिमीलेअर प्रमाणपत्र मिळण्याकरीता करावयाचा अर्ज.**

विहित नमुन्यातील अर्ज उपविभागीय अधिकारी यांना सादर करावा.

विहित नमुन्यातील अर्जावर रु. 10/- चा कोर्ट फी स्टॅम्प लावलेला असावा.

- 1) अर्जदाराचे व त्यांच्या वडीलांचे जातीबाबतचा दस्त ऐवज.
- 2) अर्जदाराचे कुटूंबातील सर्व व्यक्तींचे सर्व मार्गाने मिळणारे एकुण उत्पन्नाबाबतचे 10/- रु. कोर्ट फी स्टॅम्प लावलेल्या पेपरवर शपथपत्र.
- 3) आईवडील नोकरी करीत असल्यास कार्यालय प्रमुखाचे प्रमाणपत्र व त्यांना मिळणाऱ्या वेतनाचा तपशिल दर्शविणारे प्रमाणपत्र.
- 4) रेशनकार्ड ची सत्यप्रत.
- 5) अर्जदार आयकर भरत असल्यास मागील 3 वर्षांचे आयकर विवरण.
- 6) अर्जदाराकडे किंवा कुटूंबातील इतर कोणत्याही व्यक्तीकडे शेती असल्यास संबंधीत शेतीचे सातबाराची प्रत

**6)राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र मिळणेकरीता करावयाचा अर्ज**

विहित नमुन्यात (सेतु/महा ई सेवाकेद्रांमध्ये) अर्ज करावा. अर्जासोबत खालील दस्तऐवज जोडावे.

- 1) जन्म नोंदीबाबत ग्राम पंचायत किंवा नगर परिषद रजिस्टरची प्रमाणित प्रत.
- 2) शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र.
- 3) मतदार यादीत नांव असल्याबाबत मतदार यादीची प्रमाणित प्रत व निवडणूकीचे ओळखपत्र.
- 4) ग्राम पंचायत किंवा नगर पालिकेचे सदस्थाचा दाखला.
- 5) स्वतःचे घर असल्यास मालमत्ता सदस्थाचा दाखला.
- 6) स्थावर मालमत्तेचा दस्तऐवज व सातबारा ची प्रत.
- 7) रेशन कार्डची सत्यप्रत.
- 8) महाराष्ट्रातील 15 वर्षांपासून रहिवास असल्याचे प्रमाणपत्र.
- 9) अर्जदाराचे 10 रु. कोर्ट फी स्टॅम लावला असलेल्या पेपरवर शपथपत्र.

**7) रहिवास जिं वा वाणिज्य प्रयोजनासाठी मिळालेल्या जमिनीचे लिज नुतनीकरण करण्यासाठी करावयाचा अर्ज.**

विहित नमुन्यांतील अर्ज सादर करावा.

अर्जासोबत खालील दस्तऐवज जोडावे.

- 1) ज्या लिजचे नुतनीकरण करावयाचे आहे, त्या भूखंडाचा पट्टा.
- 2) भूखंडाचा नझुल सर्व्हेअरचा 1922 व 1952 व 1982 या वर्षांचा खसरा.
- 3) भूखंडाचा चालू वर्षाचा खसरा.

**8) रेती, उत्खनन, विटा बनविणे, गिट्टी तयार करणे इत्यादी बाबी करीता परवाना मिळणेकरीता करावयाचा अर्ज.**

विहित नमुन्यांतील अर्ज तहसिलदार/उपविभागीय अधिकारी/जिल्हाधिकारी यांना सादर करावा.

अर्जासोबत खालील दस्त ऐवज जोडावे.

- 1) ज्या ठिकाणी विटा बनविणे, रेती उत्खनन, गिट्टी तयार करावयाची आहे, त्या ठिकाणचा नकाशा व सातबारा.
- 2) तलाठी यांचे प्रतिवेदन.
- 3) जमिनीच्या मालकी संबंधिचे कागदपत्र, जमिन दुसऱ्याचे मालकीची असल्यास त्या व्यक्तीचे सम्मती पत्र.

**9) हॉटेल / खाद्यगृह / लॉजींग-बोर्डिंग परवाना.**

हा अर्ज खालील कागदपत्रांसह उपविभागीय अधिकारी यांचेकडे सादर करावा.

- 1) जाद्यगृह -ोंदणी प्रमाणपत्र/लॉजींग-बोर्डिंग परवाना मिळण्यासाठी नियमाप्रमाणे विहित नमुन्यांतील अर्ज व अर्जास रु. 10/- चे कोर्ट फी तिकीट.
- 2) जागेच्या मिळकत पत्रीकेचा /गा.नं. नं. 7/12 चा उतारा व जागा मालक अन्य असल्यास/ सहहिस्सेदार असल्यास त्याचे स्पये 100/- च्या स्टॅम्प पेपरवरील प्रतिज्ञालेखाच्या स्वस्पात सम्मतीपत्र.
- 3) महानगर पालिका/नगर पालिकेकडील खाद्यगृह परवान्याची प्रत.
- 4) इमारतीच्या जागेचा नकाशा.

**अ) हॉटेल/खाद्यगृह/लॉजींग-बोर्डिंग परवाना नुतनिकरण :**

- 1) परवा-ना/प्रमाणपत्र नुतनीकरणासाठी विहित नमुन्यांतील अर्ज.
- 2) अर्जास स्पये 5/- चे कोर्ट फी तिकीट.
- 3) गुमास्ता परवा-ना

- 4) नुतनीकरण अर्जास रमये 75/100/150/300/500 स्टेट बँक/उपकोषागारात भरणा केल्याची मुळ चलान.
- 5) नगर पालिकेचा व्यवसाय सुरु जरण्याचा परवाना
- 6) आरोग्य खात्याचा दाखला.
- 7) अन्न भेसळ खात्याकडील दाजला.
- 8) प्रत्येक 31 डिसेंबर पुर्वी नुतनिकरणासाठी अर्ज दाखल करणे आवश्यक आहे.
- 9) मुदतीत नुतनीकरण फी न भरल्यास व मुदतीत नुतनीकरणासाठी अर्ज न दिल्यास प्रथम दंड आकारणी ठरवुन घेजे आवश्यक आहे.

**10) शेती संरक्षणाबाबत शस्त्र परवाना परवानगी :**

- 1) उपविभागीय अधिकारी यांचेकडे साध्या जाजदावरील अर्ज.
- 2) अर्जात शस्त्र हत्यार विक्रीचे कारण नमुद करावे.
- 3) अर्जास रु 10/- चे कोर्ट फी तिकीट लावजे.
- 4) अर्जासोबत अर्जदार व हत्यार विकत घेणार यांच्या हत्यार परवान्यांच्या सत्यप्रती.  
(मुळ परवाने समज दाजविणे आवश्यक)



**11) शस्त्र हत्यार परवाना नुतनिकरज :**

- 1) उपविभागीय दंडाधिकाऱ्यांच्या नांवे अर्ज.
- 2) नुतनिकरण शुल्क भरल्याचा चलानची मुळ प्रत.
- 3) अर्जास रु. 10/- चे कोर्ट फी तिकीट.

**12) शेत जमिनीचा बिनशेती वापर करण्यासाठी परवानगी.**

अर्ज (वर्ग-1) गावे असलेल्या गावातील अकृषक परवानगीसाठी उपविभागीय अधिकारी यांचेकडे सादर जरावा.

- 1) महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियमाच्या कलम 44 अन्वये विहित नमुन्यातील अर्ज (7 प्रतीत)
- 2) संबंधित जमिनीचा गांव नमुना 7/12 चा उतारा, 15 वर्षांच्या पीक पाहणीसह (7 प्रतीत)
- 3) अर्जदाराच्या खात्यातील जमिनीचा गांव नमुना नं. 8-अ चा उतारा (7 प्रतीत)
- 4) मोजणी नकाशा (7 प्रतीत)
- 5) रेखांकन नकाशा (महानगर पालिका / नगर पालिका / सहा. संचालक नगर रचना यांनी तात्पुरती मान्यता दिलेला) (7 प्रतीत)
- 6) संबंधित जमिनीच्या गांव नमुना नं. 7/12 वरील सर्व फेरफार नोंदीचे उतारे (प्रत्येकी 1 प्रत)
- 7) जमीन इनाम वर्गीय नाही / नव्हती याबाबत तहसिलदारांचा दाखला.
- 8) जमीन इनाम असल्यास गांव नं. 3 इनामपत्रकाचा उतारा.
- 9) इनाम जमीनच्या बाबतीत लगतपूर्व 5 वर्षातील गावातील जमिनीच्या खरेदी विक्रीचे पत्रक मुल्यांकन निश्चितीसाठी.
- 10) जमीन आरोग्याच्या दृष्ट्या योग्य असल्याबद्दल आरोग्याधिकाऱ्याचा दाखला.
- 11) जमिनीवरून विद्युत वाहक तारा जात नसल्याबद्दल महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचा दाखला.
- 12) जिल्हा पुनर्वसन अधिकाऱ्याकडील, अर्जदार हे संपादन पात्र खातेदार नसल्याचा दाखला.
- 13) परवा-जी माजजी जेलेली जमिन अतिरिक्त ठरलेली असल्यास कलम 20 खालील योजना राबविण्यास मंजूरीच्या आदेशाची प्रत.
- 14) जमिनीत सहधारक/इतर हक्क धारक असल्यास प्रतिज्ञालेखाचा स्वरूपातील संमतीपत्र
- 15) अर्जदारानी केलेला साक्षांकित प्रतिज्ञालेख व इंडेमनिटी बॉन्ड.
- 16) बिन शेती करावयाची जमिन अर्जदाराकडे खरेदीने आली असल्यास खरेदीच्या वेळी अर्जदार शेतकरी असल्याबद्दलचा पुरावा व शेतकरी नसल्यास जुळ जायदा जलम-83 जाली जरेदी जामी संबंधित उपविभागीय अधिकारींच्याची परवानगी घेतलेल्या आदेशाची साक्षांकित प्रत.
- 17) जमिन धार्मिक कारणासाठी वापरणार असल्यास शासनाचे मान्यता पत्र.
- 18) जमिन औद्योगिक / वाणिज्य कारणासाठी अकृषक वापराकडे परवानगी हमी असल्यास त्या अनुषंगाने ग्रामपंचायत/महानगर पालिका/नगर पालिका/सहा. संचालक नगर रचना, प्रदुषण नियंत्रण मंडळाचे "नाहरकत दाखले".

## 2.7) कार्यक्षमता आणि परिणामकारीता वाढविण्यासाठी जनतेकडून अपेक्षा.

सर्वसाधारण जनतेस विनंती करण्यांत येते की, त्यांनी त्यांचे अर्ज विनंती, कामासंदर्भात सरळ संबंधीत अधिकारी, कर्मचारी यांचेशी संपर्क साधावा. दलाल मध्यस्थ ई. मार्फत कार्यालयीन कामे जुरू नयेत. या संदर्भात काही अडचण असल्यास संबंधीत कर्मचारी / अधिकारी यांचे वरिष्ठाशी संपर्क साधावा.

## 2.8) प्रशासनात लोकसहभाग भागीदारीसाठी उपलब्ध सुविधा :

अशा प्रकारची व्यवस्था उपलब्ध नसली तरी जनतेस त्यांचे अडी-अडचणीं संदर्भात संबंधीत अधिकारी/ कर्मचारी यांना कार्यालयीन वेळेत भेटून आपले समाधान करून घेता येते.

## 2.9) सेवा उपलब्धी आणि तक्रार निवारण बाबत उपलब्ध सुविधा :

### 2.10) मुख्य कार्यालय आणि इतर संबंधीत कार्यालयांचे पत्ते :

**मुख्य कार्यालय :** उपविभागीय अधिकारी कार्यालय उमरखेड

पत्ता : महागांव रोड, तहसिल कार्यालया जवळ उमरखेड जि.यवतमाळ 445 206

दुरध्वनी क्रमांक : निवास - (072331) ☎ कार्यालय ☎ 237238

**कनिष्ठ कार्यालय:** 1) तहसिल कार्यालय, उमरखेड

पत्ता : महागाव रोड कोर्टाजवळ, उमरखेड जि. यवतमाळ 445 206

दुरध्वनी क्रमांक : निवास - (07231) ☎ कार्यालय ☎ 237217

**कनिष्ठ कार्यालय:** 1) तहसिल कार्यालय, महागांव

पत्ता : मेन रोड बस स्टॅन्ड जवळ महागांव जि. यवतमाळ 445 204

दुरध्वनी क्रमांक : निवास - (07236) ☎ 222239 कार्यालय ☎ 222238

## 2.11 कार्यालयीन कामाच्या वेळा :-

सज्जली 09.45 ते सायंकाळी 05.45 वाजेपर्यंत.

आपत्कालीन बाबी, नैसर्गिक आपत्ती तसेच निवडणूका, राजशिष्टाचार याबाबीसाठी कार्यालय सर्वकाळ उपलब्ध असते.

### प्रकरण 3 (मॅन्युअल-2)

#### 3.1 अधिकारी आणि कर्मचारी यांचे अधिकार व कर्तव्ये :

##### 1. वित्तीय अधिकार

अ.क्र.	पद-नाम	वित्तीय अधिकार	ज्या कायदाखाली/नियमाखाली/आदेशाखाली व शासन निर्णय परिपत्रक अन्वये अधिकार आहेत.
1	उपविभागीय अधिकारी	आहरण, संवितरण अधिकारी म्हणून नियमाखाली प्रदान करण्यात आलेले अधिकार जसे- भुसंपादन अधिकारी, निवडणूक निर्णय अधिकारी	महाराष्ट्र कॉन्टीजन्ट एक्सपेंडीचर नियम 1965 खाली प्रदान करण्यात आलेले आहरण व संवितरण अधिकारी यांचे अधिकार. भुसंपादन अधिनियम 1872 खाली प्रदान करण्यात आलेले अधिकार. निवडणूक आयोग भारत सरकार व राज्य निवडणूक आयोग यांचे सुचने नुसार प्रदान करण्यात आलेले अधिकार.
2	कनिष्ठ लिपीज (2)	वेतन देयक तयार करणे, प्रवासभत्ता देयक तयार करणे, जॅ शब्ज, हिशोब ठेवणे, ताळमेळ घेणे, कोषागारात सादर करणेकरीता बिल्लस तयार करणे, त्याचा हिशोब ठेवणे, ताळमेळ घेणे.	
3	अवल जारजु-1 (2)	भुसंपादन प्रकरणात प्राप्त निधी सोडून इतर सर्व कोषागारात सादर करावयाची बिल्लस तयार करणे, जॅ शब्ज, हिशोब ठेवणे, ताळमेळ घेणे, कोषागारात सादर करणेकरीता बिल्लस तयार करणे, त्याचा हिशोब ठेवणे, ताळमेळ घेणे व भुसंपादन प्रकरणात जमीन मालकास रक्कम वाटप करणे.	महाराष्ट्र कॉन्टीजन्ट एक्सपेंडीचर नियम 1965 अन्वये तसेच निवडणूक आयोग भारत सरकार व राज्य निवडणूक आयोग यांचे सुचने नुसार. भुसंपादन अधिनियम 1872 अन्वये.

## 2. प्रशासकिय अधिकार

अ.क्र.	पद-नाम	प्रशासकिय अधिकार	ज्या कायद्याखाली/ नियमाखाली/ आदेशाखाली व शासन निर्णय परिपत्रक अन्वये अधिकार आहेत.
1	उपविभागीय अधिकारी	महाराष्ट्र सिव्हील सर्व्हीसेस नियमाखाली प्रदान अधिकार तलाठी यांच्या नियुक्त्या व स्थानंतरण करणे, पोलीस पाटील यांची नियुक्ती करणे, कार्यालयातील अधिनस्त कर्मचारी यांचे पगार बिल, गोपनीय अहवाल या संबंधीत इतर प्रशासकीय कामे.	महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966, महाराष्ट्र सिव्हील सर्व्हीसेस नियम 1981, महाराष्ट्र पोलीस पाटील अधिनियम 1968 व शासन आदेश/ निर्णय/परिपत्रक अन्वये वेळोवेळी प्रदान केलेले अधिकार
2	कनिष्ठ लिपीक (1)	तलाठी/पोलीस पाटील आस्थापना विषयज बाबी	--

## 3. फौजदारी स्वरुपाचे अधिकार :

अ.क्र.	पद-नाम	फौजदारी स्वरुपाचे अधिकार	ज्या कायद्याखाली/ नियमाखाली/ आदेशाखाली व शासन निर्णय परिपत्रक अन्वये अधिकार आहेत.
1	उपविभागीय दंडाधिकारी	रजा-ना 4 मध्ये -मुद जायदा व अधिनियमाखाली <ul style="list-style-type: none"> <li>• प्रतिबंधज जायदाही जरजे.</li> <li>• मर्ज समरी</li> <li>• शस्त्र परवा-ना</li> <li>• हॉटेल/लॉजींगबोर्डिंग लायसन्स</li> <li>• परॉरमस लायस-स</li> <li>• वारस नसलेल्या मालमत्तेबाबत चौकशी करुन कार्यवाही करणे</li> <li>• विस्फोटक लायसन्स निरीक्षण</li> <li>• जायदा व सुव्यवस्था परिस्थिती हाताळणे</li> <li>• पेट्रोल पंप, सॉलव्हंट लायसन्स यांचे निरीक्षणकरणे.</li> </ul>	फौजदारी अधिनियम 1973 चे कलम 133, 144, 145 ते 147 व या अधिनियमाखालील इतर कलमांचे प्रदान अधिकाराखाली कार्यवाही करणे, मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33, 56, 57 व 59 मुंबई (दारुबंदी) प्रतिबंधक अधिनियम 1949 चे कलम 93 ब शस्त्र परवाना अधिनियम विस्फोटक अधिनियम पेट्रोलजन्य उत्पादन नियंत्रण आहे. श.नि. खात निधी अधिनियम जिवनावश्यक वस्तु जायदा
2	कनिष्ठ लिपीक (2)	स्फोटके परवाना व तपास या शस्त्र परवा-ना, हॉटेल व लॉजींग / रेस्टॉरेंट परवाना वरील अधिनियमाखाली सुरु असलेल्या प्रकरणात आदेश पत्रिकेचे पालन जरणे, त्यासंबंधी पत्र व्यवहार.	--

#### 4. अर्ध न्यायिक स्वरूपाचे अधिकार :

अ.क्र.	पद	अर्ध न्यायिक स्वरूपाचे अधिकार	ज्या कायद्याखाली/नियमाखाली/शासन आदेश, निर्णय, परिपत्रक अन्वये अधिकार प्रदान आहेत.
1	<ul style="list-style-type: none"> <li>■ उपविभागीय अधिकारी</li> <li>■ भुसंपादन अधिकारी</li> <li>■ मतदार नोंदणी अधिकारी</li> <li>■ निवडणूक निर्णय अधिकारी</li> </ul>	<ul style="list-style-type: none"> <li>■ रज-ना 4 मध्ये -मुद जायदा व अधिनियमाखाली प्रदान अधिकार.</li> <li>■ राजस्व अपील, व पु-रिजज</li> <li>■ जैरजृषी प्रज-रजे,</li> <li>■ जौज जनजज प्रकरणे,</li> <li>■ नॉन शेड्युल, झाडांचे वृक्षतोड परवा-ज्जी,</li> <li>■ मामलतदार न्यायालय जायदा अंतर्गत अपील प्रकरणे</li> <li>■ जुळ जायद्याजालील प्रज-रजे,</li> <li>■ सिलीज प्रज-रजे,</li> <li>■ तुकडे बंदी व एकत्रीकरण जायद्याजालील प्रज-रजे,</li> <li>■ हैसियत प्रमाणपत्र, जातीचे प्रमाणपत्रे, नॉन क्रिमिलेअर, रहिवास प्रमाजपत्र,</li> <li>■ जमिन संपादनाची प्रकरणे हाताळणे,</li> <li>■ मतदार नोंदणी अधिकारी म्हणुन मतदार यादी तयार करणे व त्यांचे अधिनस्त तालुक्यातील सर्व निवडणूकीवर देखरेख करणे.</li> </ul>	<p>महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 व त्याखालील नियम.</p> <p>वृक्ष तोड अधिनियम 1964.</p> <p>मामलतदार कोर्ट अधिनियम 1906.</p> <p>भाडे नियंत्रण कायदा 1999. मुंबई कुळ कायदा व शेत जमिन (विदर्भ विभाग) अधिनियम 1958. महाराष्ट्र सिलींग व शेत जमिन अधिनियम 1961 व 1975. मुंबई तुकडे बंदी व एकत्रीकरण अधिनियम 1947. लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1950. जि.प./पं.स. अधिनियम 1961. महाराष्ट्र -ज्जर परिषद/ -ज्जर पंचायत अधिनियम 1966 व ईतर अधिनियमा खाली वेळोवेळी निघालेल्या शासन निर्णयान्वये.</p>
2	अवल कारकुन	वरील कायद्यांतर्गत प्रकरणांत वरिष्ठांच्या आदेशाप्रमाणे कार्य ज-रजे.	--

#### उपविभागीय अधिकारी कार्यालयात कार्यरस्त अधिकारी/कर्मचारी यांनी करावयाची कामे.

अ.क्र.	पद-नाम	कामाचा तपशिल	ज्णेणत्या नियमाजाली
1	<ul style="list-style-type: none"> <li>■ उपविभागीय अधिकारी</li> <li>■ उपविभागीय दंडाधिकारी</li> <li>■ मतदार नोंदणी अधिकारी</li> <li>■ निवडणूक निर्णय अधिकारी</li> </ul>	<ul style="list-style-type: none"> <li>■ अधिनस्त अधिकारी व कर्मचारीवर देखरेख व नियंत्रज</li> <li>■ प्रकरणांत सुनावणी घेणे</li> <li>■ प्रज-रणात मोका चौकशी</li> <li>■ निरीजजे</li> <li>■ प्राप्त प्रस्तावांना मंजूरी देणे</li> <li>■ प्राप्त अधिकारांतर्गत सुरु प्रकरणांत अंतीम आदेश देजे</li> <li>■ कायदा व सुव्यवस्था परिस्थिती हाताळणे</li> <li>■ मतदार यादी तयार करणे</li> <li>■ आदेशानुसार निवडणुका घेणे</li> <li>■ लोकांना माहिती पुरविणे.</li> </ul>	संबंधीत कायद्यांतर्गत व नियमा प्रमाजे

2	अवल कारजु-1-1	<ol style="list-style-type: none"> <li>1. महसूली अपील प्रकरणे</li> <li>2. फौजदार प्रकरणे, मर्ग समरी</li> <li>3. जनगणना, रोजगार हमी योजना</li> <li>4. पाणी टंचाई व चारा टंचाई</li> <li>5. नैसर्गीक आपत्ती</li> <li>6. जमीन मंजुर प्रकरणे</li> <li>7. म.ग्रा.रो.ह.योजना.</li> <li>8. वन हक्क कायदा</li> <li>9. सुवर्णग्राम जयंती</li> <li>10. अकृषक परवाने</li> <li>11. निवडणूका (सर्व प्रकार) डी.सी.बिल.सामान्य</li> </ol>	
3	अवल कारकुन-2	<ol style="list-style-type: none"> <li>1. भुसंपादना प्रज रजे</li> <li>2. -1.पा.प्रशासना</li> <li>3. ज रमजुज ज र</li> <li>4. ज लम 18 व 28</li> <li>5. आर.ओ. मिटींग फाईल.</li> <li>6. ध्वज निधी</li> <li>7. सं.गा.योजना</li> <li>8. दारिद्र्य रेषा</li> </ol>	
4	कनिष्ठ लिपीक (1)	<ol style="list-style-type: none"> <li>1. पोलीस पाटील आस्थापना</li> <li>2. जमीन विक्री वर्ग-1, व वर्ग-2</li> <li>3. तलाठी आस्थापना</li> <li>4. जाती प्रमाणपत्रे</li> <li>5. अ.पा.क. प्रमाणपत्रे</li> <li>6. पुनर्वसन व गावठाण विस्तार</li> <li>7. शेतकरी आत्महत्या</li> <li>8. जमाबंदी, पिक कापणी व अनुषंगीक पत्रव्यवहार</li> <li>9. जुळ व सिलीज प्रज रजे</li> <li>10. प्लॉट विभाजन परवानगी</li> <li>11. विविध समिती.</li> </ol>	
5	कनिष्ठ लिपीक (2)	<ol style="list-style-type: none"> <li>1. आवक-जावक</li> <li>2. आधार कार्ड</li> <li>3. वेतन देयक,</li> <li>4. रोजपाल (-नाझर)</li> <li>5. आस्थापना संबंधीत सर्व कामे.</li> <li>6. गौण खनिज व रेतीघाट</li> <li>7. जाजावळ व शस्त्र परवाने</li> <li>8. पुरवठा विषयक नस्ती हाताळणे</li> <li>9. वृक्ष मालकी हक्क</li> <li>10. वृत्तपत्र परवानगी</li> <li>11. फटाका परवाना</li> </ol>	

### प्रज रज - 4 (मॅन्युअल-3)

कामे करतांना विचारात घ्यावयाचे अधिनियम, मॅन्युअल आणि अभिलेख.

4.1 अधिकारी , कर्मचाऱ्यांनी हे कामे करतांना खालील नियम, अधिनियम, मॅन्युअल इ. चा वापर करतात.

अ.क्र.	विषय व नमुद केलेली अधिसूचना	नियम ङ. व वर्ष	अभिप्राय
1	महाराष्ट्र जमिन महसुल अधिनियम	1966	
2	भुसंपादन अधिनियम	1872	
3	मुंबई गांव पोलीस अधिनियम	1968	
4	मुंबई पोलीस अधिनियम	1951	
5	मुंबई दारु बंदी कायदा	1949	
6	मामलतदार कोर्ट अधिनियम	1906	
7	फौजदारी प्रक्रिया संहिता	1973	
8	तुकडे बंदी व शेत जमिन एकत्रीकरण अधिनियम	1947	
9	वृक्ष तोड अधिनियम	1964	
10	भाडे नियंत्रण अधिनियम	1999	
11	मुंबई कुळ कायदा व शेत जमिन (विदर्भ विभाग) अधिनियम	1958	
12	महाराष्ट्र सिलींग व धारण शेत जमिन अधिनियम	1961, 1975	
13	लोकप्रतिनिधीत्व अधिनियम	1950	

याशिवाय राज्य शासनाने वेळोवेळी निर्गमित केलेले शासन निर्णय, परिपत्रके ईत्यादी निर्णय घेतांना विचारात घेतली जातात. हे कायदे, नियम, शासन निर्णय ईत्यादी शासकिय मुद्रणालय सिव्हील लाईन, नागपुर येथे अल्प किंमतीमध्ये उपलब्ध आहेत.

### प्रज रज - 5 (मॅन्युअल-4)

कार्यालयाच्या ताब्यात, नियंत्रणात असलेल्या अभिलेखांचा तपशिल.

अ.क्र.	अभिलेखाचा प्रकार	नियंत्रक अधिकारी / कर्मचारी
1	अपील/पुनर्विलोकन प्रकरणाचा अभिलेख चालु प्रकरणे/ नस्ती प्रकरणे.	उपविभागीय अधिकारी
2	जाती प्रमाणपत्रा संबंधातील अभिलेख	तहसिलदार
3	फौजदारी प्रकरणाचा अभिलेख	उपविभागीय अधिकारी व तहसिलदार
4	जार्यालयीन -नोंदवह्या	उपविभागीय अधिकारी
5	जमाबंदी विविध परवाने, अनुज्ञप्ती बाबत अभिलेख	उपविभागीय अधिकारी

## कार्यालयाशी संबंधित समित्याबाबत माहिती

### 1) तालुकास्तरीय भ्रष्टाचार निर्मुलन समिती :

- 1) उपविभागीय अधिकारी, उमरखेड : अध्यक्ष
- 2) पोलीस उपअधिक्षक : सदस्य
- 3) उपअभियंता, पाटबंधारे विभाग : सदस्य
- 4) उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग : सदस्य
- 5) सहाय्यक/उपनिबंधक, सहकार संस्था : सदस्य
- 6) गटविकास अधिकारी : सदस्य
- 7) तालुका कृषी अधिकारी : सदस्य
- 8) तहसिलदार : सदस्य-सचिव
- 9) आठ शासजि य सदस्य : सदस्य  
(शासनाने दर दोन वर्षाने नामनिर्देशित केलेले)

### 2) रोजगार व स्वयंरोजगार समिती :

- 1) उपजिल्हाधिकारी/प्रांत अधिकारी : अध्यक्ष
- 2) संबंधित उपविभागातील सर्व विधानसभा: सदस्य
- 3) सहाय्यक निबंधक सहकारी संस्था : सदस्य
- 4) जिल्हा अग्रणी बँक व अन्य संबंधित बँकेचे प्रतिनिधी: सदस्य
- 5) प्रकल्प अधिकार, आदिवासी विकास विभाग : सदस्य
- 6) स्वयंरोजगार निर्मातीच्या योजना कार्यान्वीत : सदस्य  
जरणारे संबंधित विभागाचे उपविभागीय स्तरावरील अधिकारी
- 7) उपविभागीय क्षेत्रात रोजगार निर्मातीस पोषक : सदस्य  
क्षेत्रात कार्यरत असलेल्या स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी (दोन)
- 8) रोजगार व स्वयंरोजगार मार्गदर्शन अधिकारी : निमंत्रण सदस्य  
(कनिष्ठ स्तर)

### 2) वेढबिगार निर्मुलन समिती (उपविभागीय स्तरावरील) :

- 1) संबंधित उपविभागातील उपविभागीय अधिकारी : अध्यक्ष
- 2) गटविकास अधिकारी : सदस्य
- 3) तालुका कृषी अधिकार : सदस्य
- 4) अग्रजी बँके व्यवस्थापक : सदस्य
- 5) तहसिलदार : सदस्य  
अशासकीय सदस्य मा.पालकमंत्री यांचे सल्याने नियुक्त केलेले



## कार्यालयाच्या माहिती व सहाय्यक माहिती अधिकारी यांचे नांव व संपर्कासाठी पत्ते

### सहाय्यक माहिती अधिकारी :

अ. क्र.	सहाय्यक माहिती अधिकाऱ्याचे नांव	पद-नाम	अधिकार क्षेत्र	कार्यालयाचा पत्ता व दुरध्व-नी क्र मांज
1	वरिल विषयासंबंधी संबंधीत असलेले कर्मचारी हे सहाय्यक माहिती अधिकारी म्हणुन काम पाहतात.	वरील प्रमाजे	उमरखेड उपविभाग तालुका उमरखेड तालुका महाजंज	237238 237217, 222238

### माहिती अधिकारी :

अ. क्र.	माहिती अधिकाऱ्याचे नांव	पद-नाम	अधिकार क्षेत्र	कार्यालयाचा पत्ता व दुरध्व-नी क्र मांज	प्रथम अपिलीय अधिकारी
1	श्री डी. एल. शिंदे	नायब तहसिलदार उपविभागीय अधिकारी ज्यालय, उमरखेड	उ.वि.अ. ज्यालय उमरखेड	07231- 237238	श्री बाबासाहेब वाघमोडे, उ.वि.अ. उमरखेड

### प्रथम अपिल प्राधिकारी

नांव	:	श्री.बाबासाहेब बी.वाघमोडे
पद-नाम	:	उपविभागीय अधिकारी, उमरखेड
पत्ता	:	उपविभागीय अधिकारी कार्यालय, उमरखेड
दुरध्व-नी क्र मांज	:	07231-237238
भ्रमजध्व-नी क्र मांज	:	9765407300
ई-मेल आयडी	:	<a href="mailto:sdo.umarkhed2013@gmail.com">sdo.umarkhed2013@gmail.com</a>

- - -

## प्रज रज - 6 (मॅन्युअल-7)

### विविध प्रकरणांत निर्णय घेण्यासाठी कार्यपध्दती :

अ.क्र.	प्रज रजे	कार्यपध्दती	प्राधिजारी	शेरा
1	राजस्व अपील / पुनर्विलोचन / फौजदारी प्रकरणे	<ul style="list-style-type: none"> <li>प्रकरण पंजीबध्द करणे.</li> <li>संबंधीत पार्टींना नोटीस / समन्स काढणे.</li> <li>पक्षकाराकडून लेखीउत्तर प्राप्त करणे.</li> <li>कागपत्राकरीता ठेवणे.</li> <li>सुनावणीची तारीख निश्चित करणे.</li> <li>युक्तीवाद करण्याकरीता प्रकरण ठेवणे.,</li> <li>आदेशाकरीता ठेवणे. आदेश करणे.</li> <li>पक्षकारांना आदेश कळविणे.</li> </ul>	<p>प्रस्तुतकार/ज लि प्रस्तुतकार</p> <p>उ.वि.अ. उ.वि.अ. उ.वि.अ. उ.वि.अ. उ.वि.अ. उ.वि.अ. प्रस्तुतकार/ज लि</p>	<p>फौजदारी प्रकरणाबाबत कार्यपध्दती संबंधीत कायदा आणि उच्च न्यायालयाचे फौजदारी संहितेमध्ये विषयद करण्यांत आली आहे. इतर संवैधानिज प्रज रजा मध्ये संबंधीत कायदा आणि दिवाणी प्रक्रीया संहिते मधील तरतुदीनुसार कामकाज चालविले जाते.</p>
2	प्रमाणपत्रे	<ul style="list-style-type: none"> <li>अर्ज स्विकारुन पंजीबध्द करणे.,</li> <li>अर्जाची छाननी करणे,</li> <li>अतिरिक्त कागदपत्रांची पुरावण्याची आवश्यकता असल्यास मागविणे.</li> <li>प्रमाणपत्र संबंधीतांना पुरविणे.</li> </ul>	<p>अका-1/अका-2</p> <p>उ.वि.अ. उ.वि.अ.</p>	<p>कार्यपध्दती वेळोवेळी निर्गमित करण्यात आलेल्या शासन निर्णयाद्वारे ठरवुन देण्यांत आली आहे.</p>
3	परवा-गजी / परवा-ग/ लायस-स देजे.	<ul style="list-style-type: none"> <li>अर्ज स्विकारुन पंजीबध्द करणे.</li> <li>अर्जाची छाननी.</li> <li>अधिनस्त स्थानिक अधिकारी / कर्मचारी यांचा अहवाल मागविणे.</li> <li>जाहिरनामा काढणे.</li> <li>आक्षेप असल्यास सुनावणी करणे.</li> <li>निजाल / परवा-ग देजे मंजूर करणे.</li> </ul>	<p>अका-1/अका-2 ज लि</p> <p>उ.वि.अ. उ.वि.अ. उ.वि.अ. उ.वि.अ.</p>	<p>कार्यपध्दती संबंधित कायदानुसार ठरवुन देण्यांत आली आहे.</p>

**9.2** प्रकरण 3 मध्ये नमुद केल्याप्रमाणे ज्या कायदा / अधिनियमाखाली काम करण्यात येते त्यामध्ये नमुद केलेल्याप्रमाणे निर्णय कळविण्यांत येते. प्रमाणपत्रे / परवाना / लायसन्समधील निर्णय जळविण्याबाबत शासकीय आदेश/निर्णयानुसार कळविण्यांत येते. विनंती केल्यानुसार आदेशाच्या प्रती उपलब्ध करुन देण्यांत येत असतात.

### 9.3 प्रकरणांतील आदेश संबंधीतांना कळविण्यासाठीची व्यवस्था :

प्रत्येक प्रकरणांतील आदेश संबंधीतांना लेखी स्वरुपात कळविण्यांत येत असतो.

### 9.4 प्रकरणांत अंतीम निर्णय घेणारा अधिकारी :

उपविभागीय अधिकारी, उमरखेड

## प्रज रज -10 (मॅन्युअल-9)

### अधिकारी व कर्मचारी यांची निदेशिका :

अ.क्र.	पद-नाम	अधिकारी/कर्मचारी यांचे नांव	वर्ष	सद्याच्या पदावर रुजू दिनांक	संपर्क दुरध्वनी/ फॅक्स / ईमेल	Gross Salary
1	उपविभागीय अधिकारी	श्री बाबासाहेब वाघमोडे	1	08/09/2016	☎ 237238	
2	नायब तहसिलदार	श्री. डी. एल. शिंदे	2	09/09/2014	-	
3	लघुटंकलेखक	रिक्त	3	-	-	-
4	अवल कारकुन	श्री. ए. एस. वैद्य	3	09/06/2014	-	
5	अवल कारकुन	श्री. एन. सी. ऐनवाड	3	10/09/2014	-	
6	कनिष्ठ लिपीक	श्री. एन. ए. बिराजदार	3	02/08/2014	-	
7	कनिष्ठ लिपीक	रिक्त	3	-	-	
8	वाहन चालक	रिक्त	3	-	-	
9	शिपाई	एस. एस. चव्हाण	4	15/08/2013	-	
10	शिपाई	रिक्त	4	-	-	

## प्रज रज-11 (मॅन्युअल-10)

### अधिकारी व कर्मचारी यांचे वेतन व भत्त्या बाबत माहिती.

सदर माहिती प्रकरण 10 मध्येच देण्यात आली आहे.

## प्रज रज-12 (मॅन्युअल-11)

### उपविभागीय अधिजारी, उमरखेड यांचे कार्यालयासाठी उपलब्ध अंदाजपत्रकीय तरतुद

अ. क्र.	लेजाशिर्ष	प्राप्त अनुदान	कुठल्या बाबीसाठी	अतिरिक्त अनुदान आवश्यकता	शेरा
1	2053 01 वेतन 02 प्रवास खर्च 05 कार्यालयीन खर्च		वेतन प्रवास खर्च कार्यालयीन खर्च		पेट्रोल व वंगण आजि मजुरी या बाबीवर अतिरिक्त अनुदानाची आवश्यक असल्यामुळे मात्तणी करण्यात आली आहे.
2	2015 निवडजूज		निवडजूज		
3	2059 भुसंपाद-1 2225				

### प्रकरण 13 (मॅन्युअल-12)

#### वित्तीय अनुदानाच्या योजना बाबत कार्य पध्दती :

या कार्यालया मार्फत अशा स्वरूपाच्या योजना राबविण्यांत येत नसल्यामुळे या प्रकरणाची माहिती संबंधीत नाही.

### प्रकरण 14 (मॅन्युअल-13)

#### कार्यालयामार्फत मागील वर्षी देण्यात आलेल्या परवाना, परवानगी बाबत माहिती :

### प्रज रज -17 (मॅन्युअल-16)

#### नागरीकांना माहिती उपलब्ध करून देण्यांसाठीच्या सुविधा :

ज कार्यालयीन-1 जंत्रथालय	:	सुविधा उपलब्ध नाही.
सुचना फलक	:	सुविधा उपलब्ध आहे.
अभिलेख निरीक्षण सुविधा	:	अभिलेखागार मध्ये सुविधा उपलब्ध आहे.
प्रमाणित प्रती देण्यांबाबत सुविधा	:	अभिलेखागार मध्ये सुविधा उपलब्ध आहे.
वेबसाईट	:	सुविधा उपलब्ध नाही.

#### शासजि य संस्थे मार्फत कर ई. वसुली बाबत :

बाब	:	या कार्यालया मार्फत जमिन महसुलाची वसुली करण्यात येते.
उद्देश	:	शासनासाठी महसुल प्राप्त करणे.
कार्यपध्दती	:	जमिन महसुलाचे दर जमाबंदी कडुन ठरविण्यांत आलेले आहेत. हे दर पुन्हा नव्याने जमाबंदी होईपर्यंत कायम राहतात. जमिनीच्या वापरात बदल झाल्यास ही जमिन महसुलाचा दर बदलतो. जमीन महसुल दर वर्षाच्या 15 जानेवारीला देय होतो.

